MANUFACTURER OF ELECTRICAL CONTACTS FOR LV, MV, HV & EHV SWITCHGEAR INDUSTRIES



33 - Nariman Bhavan, 227 - Nariman Point, Mumbai - 400021 India T: +91-22-2202 6437 F: +91-22-2204 8009 E: sales@modison.com W: www.modison.com Cin No.: L51900MH1983PLC029783



10.07.2021

Department of Corporate services BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai — 400001 Scrip Code: 506261 The Assistant Manager – Listing National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, 5th floor Plot No. C/1, G Block Bandra – Kurla Complex Bandra (East), Mumbai – 400 051 NSE SCRIP CODE: MODISNME

### Sub: Submission of Shareholders' Notice published in the Newspapers

This is to inform that the Company has published a notice to shareholders in the newspapers on the convening of 38<sup>th</sup> Annual General Meeting along with particulars with respect to Remote E-votingand Book Closure, in accordance with applicable provisions of Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Please find enclosed the copies of notice published in Free Press Journal (English) and Navshakti (Marathi).

This is for your information and records.

Thanking You,

Yours Faithfully,

For Modison Metals Limited

Manika Arora Company Secretary 4

### WESTERN RAILWAY - AHMEDABAD DIVISION CORRIGENDUM

The Tender No. DRM - ADI - 44 - 2021 - 22 of NIT No. 06 of 2021-22 dated 18.06.2021 of Engineering Department for the work "Gandhidham Mega Depot- Supply and loading into hoppers stone Ballast 147851 Ci is to be treated as CANCELLED. All other terms and conditions of above tender Notice remain unchanged. ADI-57 ike us: 🖬 www

#### WESTERN RAILWAY **NOTICE INVITING TENDER**

E-Procurement Tender Notice No. STM E-Procurement Tender Notice No. STM JULY 2021 TENDER date0 07.07.2021 for publication.Chief Engineer, Western Railway, Churchgate invites the following E-Procurement Tender: Tender No.-W628-03-21-08, Description of stores Tender: Rail Cutting Wheel (Abrasive Disk).Quantity in Nos: 11480, Total Tender Value In ₹6456790.08 Earnest Money In ₹ NIL Date of Closing of e-Tender at 11.00Hrs 28.07.2021 Date of Opening of e-Tender at 11.15 Hrs 28.07.2021. Note:-1. The complete information along with tender document of above e-Procurement Tender is available in website on https://ireps.gov.in. upto in website on https://ireps.go the due date of tender opening. 247 Like us: F www.facebook.

#### WESTERN RAILWAY **OPERATING & MAINTENANCE OF PAY & USE TOILETS**

Senior Divisional Commercial Manage Mumbai Central Division. Western Railway. Divisional Railway Manager, Commercial Department, Pay & Use section. Mumbai Central-Mumbai-400 008 E-Tender Notice: C331-T2-P-U-CCG Type of Contract : Tender for the contract of "License for Operating & Maintenance of Normal Pay & Use Toilets on Pay & Use basis at the Churchgate station Concourse Hall for 3 Years" Approximate Cost of Work for 03 Years: Rs. 59,99,784/- Earnest Money Deposit : Rs. 1,20,000/- Date & Time of Opening at 11.30 hrs. on 30.07.2021 0246 \_ike us: 🖬 www.facebook.com/West

WESTERN RAILWAY OPERATING & MAINTENANCE OF NORMAL PAY & USE BASIS

Senior Divisional Commercial Manager Mumbai Central Division, Western Railway Divisional Railway Manager, Commercial Department, Pay & Use ection, Mumbai Central - Mumbai - 400 008.E-Tender Notice C-331-3-P-U-GROUP A, Type of Contract- Tender for the contract of "License for operating & maintenance of Normal Pay & Use Basis at the Group A Stations (Marine Lines, Charni Road, Grant Road, Mumbai Central Local Mahalaxmi, Lower Parel & Prabhadevi for 3 Year", Approximate cost of work for 03 Years ₹ 10.26.391/-Earnest Money Deposit ₹ 20,600/-. Date & Time of opening at 11.30 hrs on

30.07.2021 Like us: 🖬 www.facebook.com

### **CENTRAL RAILWAY** E-Tender Notic

Sr. No.: 01 Name of Work: Cleaning Surface Preparation and Painting o LHB Bogies during Shop Schedules (Qty: 798 Bogies) Approx Cost ₹ 27.21.180/- Cost of tender form (Rs.): Nil EMD (Rs.): Nil Completion Period: 16 Months. The time and date for submission of above e-tenders will be up to 14.00 hrs on 30.07.2021 Complete details of e-tender is

vailable at official Railway website http://www.ireps.gov.in the complete detail of tender is available in the 'Notice Board' of the Chief Workshop Manager, Parel. Open Tender Notice No. 1.PR-C-

LHB-CP-21-22-544 Dt: 09.07.2021 Rail Madad Helpline: 139 278



**E-TENDER NOTICE** 

Open Tender Notice No.: DRMWNGP-26-2021 OF 07.07.2021 Sr. No.1.: Proposed various types of works under Sr. DEN(CTL)NGP's jurisdiction. **PART-A) 1).** Casual renewal of curved switches, 1 in 12, 60 Kg. (50 Nos.) **2).** Casual renewal of curved switches, 1 in 8.5, 60 Kg. (58 Nos.) 3). Casual renewal of CMS crossings, 1 in 8.5, 60 Kg. (51 Nos.) 4). Casual renewal of CMS Crossings, 1 in 12, 60 Kg. (46 Nos.) **5).** Prop. Casual renewal of existing SEJ with improved SEJ=40 Nos. section under

Sr. DEN(CTL)NGP's jurisdiction. PART-B) Proposed Through Turnout Renewal (TWS+WCMSC)=247 Nos. 1 in 8.5=19 and 1 in 12 = 58 Nos. otal=77 Nos. under Sr. DEN CTL)NGP's juridiction. **B-1**) (CTE)NGF'S unfutching Brite Proposed Through Turnout Renewal (TWS+WCMSC)=707 Nos. 1 in 8.5= 16 and 1 in 12=64 Nos. Total= 80 Nos. under Sr.DEN(CTL)NGP's urisdiction. **PART-C)** Proposed Nagpur Division (Qtv=37 Sets) I) Approximate Cost: Rs. ,07,52,686.48. Date & Time of closing of Tender: 29.07.2021 at 15:00 Hrs. Complete details and instructions for e-tendering and online participation for the above work is vailable on Railway's website https://ireps.gov.in.

Rail Madad Helpline: 139 NGP- 56

## **NOTICE**

Notice is hereby given to the General Public that, my client SAYED FARIDA SHIRAJ alias MRS. SAYED FARIDA TAUFIQUEAL state that, she jointly with her sister SYED NAJMA SHIRAJ have acquired the Flat No\_B/106\_1st Floor, B Wing, Embassy, Building No 25. Apna Ghar Unit No. 6 Co-op. Hsg Soc. Ltd., Swami Samarth Nagar, 1s Cross Lane, Lokhandwala Complex Andheri (West), Mumbai – 400 053 along with 5 Shares of Rs 50/- each pair up vide Share Certificate No. 56 [1/56] earing Distinctive Nos. From 276 to 280 [both Inclusive] on ownership basis from MR. CHETAN SHASHIKAN BANDHI vide AGREEMENT FOR SALE dated 4th day of December 1998. My Client further state that, One of the Joint Owner's her sister SYED NAJMA SHIRAJ [Divorce] died testate on 25-08-2014, leaving behind her unsound / disabled daughter namely MS. RAZIA SULTANA SAYED being her only heir & legal representative as per the law, which she governed at the time of her death and my client further state that, she being the Suardian of MS. RAZIA SULTANA SAYED, she is looking after her sister daughter MS. RAZIASULTANASAYED as her own daughter since her birth. As such, any person / person's / Body Corporate, Bank / Financial Institution have any claim, right, title, share & interest against the 50% 249 undivided Shares of deceased SYED NAJMA SHIRAJ in respect o bove said Flat / property by way of nheritance, Possession, Partition Deed, Maintenance, Easement

assignment, release, relinquishment mortgage, inheritance, bequest Release Deed, Sale Deed, Agreement for Sale, Gift, Lease, Trust, Mortgage succession, gift, lien, charge maintenance, easement,trust, possession, family arrangement/ settlement, litigation or any other method, through any agreement deed document writing conveyance deed Charges, lien, attachment or otherwise howsoever any contact the undersigned with documentary evidence supporting such <u>claim within 15 days</u> from the publication of this notice, failing which the claim of such person / levise decree or order of any court of law r encumberance or otherwise o whatsoever nature are herby required to make the same known in writing along with documentary evidence to the undersigned at the address mentioned above within fourteen (14) days from the person's / a Body Corporate / Bank Financial Institution if any will be deemed to have been waived and / or abandoned and not binding upon my

Mr. Suresh Mudalar, Advocate Shop No. 92, Ground Floor, Kamdhenu Shopping Centre Lokhandwala Complex Andheri (West), Mumbai – 400 053

Date : 10/07/2021

Place : Mumbai

**MAHARASHTRA RAIL INFRASTRUCTURE** 

**DEVELOPMENT CORPORATION LIMITED** 

PUBLIC NOTICE Shri Vivek S. Bhatia a member of the Take the notice that the above application has Victoria Co-op. Hsg. Soc. Ltd., having address at B/24, Shastri Nagar, Andheri (W), Mumbai - 400 053 and holding Original been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership, Flats Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Operandic abase meetinged Share Certificate No. 16, bearing Sr. No. 76 to 80 pertaining to Flat No. 304 in the

PUBLIC NOTICE

to 80 pertaining to Flat No.

without making any nomination.

per the Society Bye-Laws.

Place: Mumba

Date: 10th July 2021

यूनियन बैंक 🕥 Union Bank

Andrea Corporation

Asset Recovery Management Branch Union Bank Bldg., 5th Floor 66/80

Mumbai Samachar Marg,

Mumbai - 400 023

Tel: 22629451/52/53/54,

Website Address: -

CORRIGENDUM

E Auction Sale Notice for Movable &

Press Journal & Nav Shakti dated

30.06.2021, with regards to Reserve

Price, Please read the Price for the

a)Reserve Price

a) Rs.55.72.600.00

b) Rs.5.57.260.00

Lot a) Rs.3.43.80.000.00

No.39 b) Bs 34.38.000.00

Lot a) Rs.1,82,15,000.00

Notice continue & remain the Same,

PUBLIC NOTICE

And therefore, any person having or

claiming any share right title claim objection, demand and/or interest in respect of the above mentioned shares

nd/or premises or any part thereof by

way of sale, transfer, exchange, let, lease sub-lease, licences, leave and licences

Sd/

Authorised Office

No.40 b) Rs.18,21,500.00

Date:09.07.2021

Mumbai-400080.

Place : Mumbai

following lots as

Lot

No.5

movable Properties, Published in Free

building of the society, died on 24/04/2021 The applicant has prayed for grant of Certificate ment of of entitlement of Unilateral Conveyance of the land admeasuring 204.40 Sq.mtrs is to be developed by the respective societies in the said layout as specifically set out in the property registration card plot bearing survey no.27, Hissa No.3, CTS No.201 (A), JB Nagar, Andheri (East), Mumbai 400059 Mumbai suburban District of thumbai in charge of the Applicant The Society hereby invites claims or objections from legal heirs or any person claiming through the deceased member to transfer of the said shares and interest of the deceased member in the property of the Society within a period of 15 days from the istrict of Mumbai in favor of the Applican date of issue of this notice, with copies of ociety.

such documents and other proofs in The hearing in the above case has been fixed o 12.07.2021 at 3.00p.m. support of his claims or objections failing which the Society will be free to deal with

The promoter/Opponent/s and their legal heirs if any, or any persons /authority wishing to submit any objection, should appear in persons or through the authorized representative on 12.07.2021 at 3.00 p.m before the the shares and interest of the deceased member in the property of the Society as For and on behalf o undersigned together with any documents he/she/they want/s to produce in support o Victoria Co-op. Hsg. Soc. Ltd. Sd/ his/her objection / claim/demand against the above case and the applicant /s is/are advised to be present at that time to collect the written eply, if any filed by the interested parties. Hon. Secretary

If any person/s interested, falls to appear or fi ritten reply as required by this notice, the uestions at issue / application will be decided questions at issue / application will be decided in their absence and such persons/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance/ declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order/certificate/judgment is passed against such interested parties and the matter will be heard and thecided ex narte natter will be heard and decided ex-parte. http://www.unionbankofindia.co.in Email arb.msm@unionbankofindia.com Sd By Order,

for District Deputy Registrar, Co-operative Societies Mumbai City(3) Competent Autho Under section 5A of the MOFA 1963

### PUBLIC NOTICE

Under the instructions and b)Earnest Money Deposit (In Rs) nformation from my client, notice is hereby given that from M/s. A. S. L. Realties Pvt. Ltd. (previously known as Kishanchand Gunta Properties Pvt. Ltd.), through its Director Mrs Laxmi Karnani, residing at Mumbai nas agreed to sell unto my client Plot No.70, area admeasuring 1234.76 sq. meters, being portion of sanction layout of Survey No.18/1 to All other terms and conditions of the Auction 5/23/1 to 5/24/1 to 5, situated Village Tungarli, within Limits of Lonavla Municipal Council, Taluka Mawal, District Pune.

Any Person/s having any claim or right, title, and interest and demand of whatsoever into or upon or in The Notice is hereby given to public that Shivshakti CHS Reg. No. TNA/KLN/ HSG/ (TC)/1595/87/88/24.11.1988), end of Shiv Mandir Road, Sangeeta wadi, Dombivili (East) 421201 have decided to respect of the said Plot, is hereby required to make the same known in writing along with all Original documents to the under signed at his office at 38, Ward 'C', Opp. Bus Stop, S. P. Road (Station Road), Lonavla 410 401, within the period ransfer Flat No.A/201 presently in the name of (late) Smt. Yamunadevi R. Naii admeasuring 560 sqft built up along with ts 5 shares (certificate No.21 distinctive Nos.101-105) to her sons ; 1) Mr. Satish Ravindran Menon, age: 59 years Occ: Service residing at E/302, Ashok Vatika of 15 days from the date hereof at the expiration of which, it shall be presumed that such person/s claiming or having any such claim hase-1. Nandivili. Sunil Naga right, title and interest have willfully waived or abandoned and the sale 421201,Dombivli(East) and Mr. Manikath Dinesh Menon Age:-49, Occ:-Service residing at A/1002 Marathon Cosmos CHS Ltd., LBS Marg, Mulund (West), will be completed without any regard to any such claim/s.

Date this 10th day of JULY, 2021.

ADV. CHETAN M. PANDYA. 38, Ward `C', Opp. Bus Stop, S.P. Road (Station Road) Lonavla 410 401 Taluka Mawal

Sd/

Place

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that our client is negotiating to purchase all undivided right, title and interest of (1) ABHISHEK KULDEEP PEDNEKAR(2) HITAKSHI KULDEEP PEDNEKAR (hereinafter referred to as the "Owners") in the shares and residential flat more particularly described in the schedule hereunder written (hereinafter collectively referred to as the "said property") Our clients have been given to understand that the said property has devolved upon the Owners as the legal heirs and representatives of late MR. KULDEEP SADANAAND PEDNEKAR AND LATE MRS ABOLI KULDEEP PEDNEKAR pursuant to be the only legal heirs of the deceased.

Any person or persons having any claim on the said property as and by way of sale, exchange, mortgage, charge, trust, inheritance, gift, possession, lease, lien, attachment, lispendens, maintenance or otherwise howsoever are required to make the same known in writing to the undersigned having office at 2<sup>nd</sup>koli lane dharma Nakwa bldg. ground floor, Rajwadkar street Colaba Mumbai-400005.

Sd/-

30.05.1961

Sd/

Mumbai — 400 032.

221, Dr. B. A. Road, Hindmata,

Dadar (E), Mumbai-400 014

Cell : 9821161302

## UJJAIN SMART CITY LIMITED Mele Office, Kothi Road, Ujjain (M.P.) 456001 Ph. 0734 2525856

NIT No .:- USCL/106, Tender ID-2021\_UAD\_149302\_1 Dated: 01/07/2021 Ujjain Smart City Limited invites proposal for "Renovation, Repairing and Protection Work of Wells and Stepwells at various becations of Ujjain City". short notice 4th Call Interested bidders may purchase and submit their proposals online at www.mptenders.gov.in

Rs. 1,87,97,692/-
Rs. 1,87,976/-
Rs, 12,500/-
14/07/2021 up to 17:00 hrs

only corrigendum or amendments shall be uploaded on this web For, Ujjain Smart City Limited

# **PUBLIC NOTICE**

Notice is given to the general public that 1) Bebibai Babban Patil has decided to sell the property described in the schedule given below to my Client.

Therefore any person having any claim in respect of the property described in the schedule given below, by way of sale, exchange, mortgage gift, hypothecation, inheritance, maintenance, lease, tenancy or any type of beneficial interest under any agreement/decree/order/ award etc. or otherwise claiming any right are hereby requested to inform in writing with supporting documents to the undersigned at his office at Satra Plaza office no. 413, 4th Floor, Sector 19 D Palm Beach Road Vashi, Navi Mumbai 400705 within 15 days from publication of this notice, failing which the claim of such persons will be deemed to have

### SCHEDULE OF THE PROPERTY

All that piece and parcel of land lying, being and situated at Village Ghot Taluka Panvel, District Raigad bearing Survey No. 59, Hissa No. 6 admeasuring 0.05.10 Gunthas equivalent to 510 sq. meters.

> ADVOCATE YOGESH PANJWANI

### PUBLIC NOTICE Adv. Sushant Joshi IN THE COURT OF CIVIL JUDGE

S.K. FOKMARE (S. D.) THANE AT THANE (UNDER ORDER XXXVII OF CODE OF CIVIL PROCEDURE 1908) ummary Suit No. 413/2019 Exh No. -14 Next Date : 16/7/20 Next Date : 16/7/2021

Mr. Dharamsi Ranchod Ravariya Through M's. Patidar Infra Projector, Age-53, having Office at, Office No. 101, Mahavir Krupa Building, Plot no. A-7, Sector-11, Nerul, Navi Mumbai-400706 ... Pla ... Plaintif V/s

Mr. Murli Narayan Dharam., An Adult Indian Inhabitant, Age 58 Years Residing at Room No.05, Khalai Village Brehoon House, 1st Floor, Indra Nagar CHS, Vidya Vihar (West) Mumbai-400086 ....

.... Defendant

#### Murli Narayan Dharam

been waived and abandoned.

Dated this 10th of July 2021

Place: Navi Mumbai.

The Defendant abovenamed WHEREAS the Plaintiff above named has instituted a suit against you under Order XXXVII of the Code of Civil Procedure, 1908, as set out in the Plaint herein, whereof the following is a concise statement viz.: The Plaintiff therefore prays that in the interest of justice:

a) That Hon'ble court be direct Defendant pay a sum of Rs. 49,00,000/-(Fourty Nine Lakhs Rupees only) along with the 18% p.a. from the date of filling of the suit till actual dated

 b) That Hon'ble court be direct to pay the cost of suit and other damages those suffered by the plaintiff. c) That the Defendant be ordered and directed to furnish security for its appearance and production of property. **d**) Interim reliefs in terms of prayer clause (a), (b) (c) and (d), **e**) Ad-interim reliefs in terms of prayer clause (a), (b) and (d). **f**) Any other and further relief which the Hon'ble court may deems fit.

You are hereby summoned to cause an appearance in person or Vakalatnama to be entered for you in this Court within ten days from this service (through paper Publication) hereof upon you, in default whereof the plaintiff will be entitled at any time after the expiration of such ten days to obtain a decree for any sum not exceeding the sum of Rs. 49,00,000-(Fourty Nine Lakhs Rupees only) and together with such interest, if any, as the Court may rder. If you cause an appearance in person or a Vakalatmama to be entered for you the blaintiff will thereafter serve upon you a Summons for judgment at the hearing of which you will be entitled to ask the Court for leave to defend the Sult.

Leave to defend may be obtained If you satisfy the Court by affidavit or otherwise that Let us before may be obtained it you satisfy the Court by affidavit or otherwise user is a defense to the suit or the merits or that it is reasonable that you should be allo defend the sult.

Dated 06/07 of Month 2021. Place : Thane	Court Seal	Sd/- Asst. Superintendents Civil Judge (S.D) Thane At Thar
		errin budge (b.b) Finane Fit Fina

#### **PUBLIC NOTICE**

am investigating the title of GAJANAN NIVAS CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., (the Society), having its registered office at Plot No.36/37, Road No.2, Libert Garden, Malad (West), Mumbai-400064, with respect to their property more particularly described in the schedule here under written.

The Society has represented that they have by and under a Unilateral Deed of Deemed Conveyance dated 10th day of April, 2019, registered in the office of Sub Registrar of Assurances at Borivali No.4 under Sr. No.BRL-4/5226 of 2019 on 10-4-2019 read with Deed of Attornment of Tenancy Cum Confirmation dated 5th July, 2021 registered in the office of Sub Registrar of Assurances at Borivali No 4 under Sr. No BRI -4-8147/2021 on 5-7-2021 acquired the schedule property. The Society has unanimously resolved to grant absolute and exclusive right of redevelopment of schedule property in favour of my client and in furtherance thereof has issued a Letter of Appointment dated 7-3-2021. Any person/s having any valid and lawful claim relating to the said property or any part

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public at large that, my clients Mr. Dhun K. Buhariwalla and others Partners of the M/s Federal Engineers have agreed purchase the leasehold right in respect of Plot No. B-118/2 in Additiona Ambernath Industrial Area, within the Village Limits of Jambhivali, Tal Ambernati modelia Advisoria and the strange Links of sententia, far Ambernati and Registration Sub-District Ulhasnagar, District and Registration District Thane, containing by admeasuring about 5000 Sq. Mtrs. along with the factory building standing thereon admeasuring about 1578.51 Sq. Mtrs. (hereir after referred to as "the said Plot") from Smt. Chhaya Janardan Chandurka and others Partners of the M/s SAA ENGINEERING WORKS.

Hence this notice to the public at large that, if any person or persons aving any claim, charge, right, interest, lease, sublease, lien, or any claim o whatsoever nature, against the said plot or any portion thereof, he/she/it may lodge his/her/their claim in writing supported by the relevant documents within Fourteen days from the date of publication hereof, to the undersigned at the ddress given below.


If no such claim or objection is lodged with the undersigned within the aforesaid period, my clients shall free to complete the said transaction and to obtain the order from MIDC for transfer and assign the leasehold right in espect of the said plot, without regard to any such claim and the same, if any shall be considered as waived. Sd/-

Dt. 8th July 2021

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | SATURDAY | JULY 10, 2021

(Sangeeta Garje) Advocate

G-1, Nirmal "B" CHS, Behind Janam Hospital, Uttam Angre Road, Charai, Thane (W).



NRB PURCHASE & STORES UNIT (NRBPSU) E-TENDER NOTICE

GOVERNMENT OF INDIA

#### NRBPSU invites ONLINE tenders for the supply of items mentioned below as per the tender notice given in our E-Tender portal https://etenders.dpsdae.gov.in. The suppliers need to get enrolled in the E-Tender portal and only online tenders will be accepted. However, EMD in the form of DD, drawn in favour of PAY & ACCOUNTS OFFICER, NRB, MUMBAI should be sent by post to our Mumbai Office so as to reach us by the tender opening date. No paper quotation will be accepted.

Sr. No	Tender Number	Tender Name	Last Date of Uploading the tender	Opening Date of the tender
1	DPS/NRBPSU/ 03/N1/414-TPT	Fuel Handling Equipment	18/08/2021	18/08/2021
2	DPS/NRBPSU/ 03/N2/413-TPT	Passenger Lifts & Passenger Cum Goods Lifts	18/08/2021	18/08/2021

Details of EMD, Pre-Bid Meeting (if applicable) are given on the above portal Bidders shall ensure that, minutes of pre-bid meeting and / or corrigendum f any uploaded on the E-Tender portal would be viewed / verified for any modification before uploading their offer.

For details on Bid Preparation, please see the user manual in the portal. For technical assistance please contact help desk 020 - 25315555 or email:support.dpsdae@nextenders.com Websiteetenders.dpsdae.gov.in

Part II opening date in the tender will be intimated after evaluation of partto only those bidders who have been technically selected. Date of pre-bid meeting if any, is given the tender.

The online bids for tenders floated through the above portal are required to be digitally signed. **Regional Director, (NRBPSU)** 

#### APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE (for immovable property)

Whereas

The undersigned, Authorized Officer of CFM ASSET RECONSTRUCTION (CFMARC) (CIN:U67100GJ2015PTC083994) PRIVATE LIMITED xercise of powers conferred under Section 13 (12) of SARFAESI Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 29.12.2020 calling upon the Borrower(s) AVINASH NARAYAN SHETTY to repay the amount mentioned in the Notice being Rs. 4,68,99,440.63 (Rupees Four Crore Sixty Eight Lakh Ninety Nine Thousand Four Hundred Forty and Paisa Sixty Three Only) as on 16.12.2020 under the Loan Account No. HHLLPM00382001 alongwith interest thereon and other charges within 60 days from the date of receipt of the said Notice.

INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (IHFL) has, under the provisions of SARFAESI Act, assigned the loan of the above mentioned ower(s) to CFMARC acting in its capacity as Trustee of CFMARC Trust-IHFL, vide Assignment Agreement dated 30.06.2020 pursuant to which CFMARC has stepped in as a secured creditor with respect to the above Loar Account which has been renumbered as Loan Account No. HHLLPM00382001 in books of CFMARC.

The Borrower(s) having failed to repay the amount as mentioned above, Notice i hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 05.07.2021

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of CFMARC for an amount Rs.4.68.99.440.63/- (Rupees Four Crore Sixty Eigh Lakh Ninety Nine Thousand Four Hundred Forty and Paisa Sixty Three Only) as on 16.12.2020 and interest thereon alongwith other charges

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Date : 05.07.2021

FLAT/APARTMENT NO. 1801 ADMEASURING 76.86 SQUARE METERS EQUIVALENT TO 827.32 SQUARE FEET OF CARPET AREA ON 18TH FLOOR. WING-A, INDIABULLS BLU SITUATED AT GANPATRAO KADAM MARG TOGETHER WITH TWO COVERED CAR PARKING SPACE



**PUBLIC NOTICE** 

-महा रेल- 🔻 (महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम) MRIDC (A Joint Venture of Govt. of Maharashtra and Ministry of Railways)

### **Notice Inviting E-Tender**

E-Tender No. MRIDC/PROJ/e-TENDER/ROB/2021/120 MRIDC is inviting E-bids from the eligible bidders for the work mentioned below

(a) Name of Work: Construction of Road Over Bridges (ROBs) at 4 Locations i.e. Nagpur - Gondhia Section at LC No. 520 - Pole No. 1028/4-1028/6 between Tirora - Kachewani Station, LC - 521 Pole No. 1029/27-1029/28A Near Tiroda Station, LC - 551 - Pole No. 1093/26-1093/28 Near Tarsa Station and LC 567 - Km 1123 / 11-13 between Kalamna - Kamptee Station in Lieu of LC Gates in Maharashtra Area on Nagpur Division of South East Central Railway. (b) Estimated Cost: ₹ 86,67,42,365/-. (c) Completion Period: 360 Days. (d) Last Date and Time for Submission of Bid: 10/08/2021 upto 15:00 Hrs.

Interested bidders who wish to participate should visit MRIDC's official website www.maharail.com or e-bidding portal www.tenderwizard.in/MAHARAIL to bid their offer. Any Addendum / Corrigendum to this notice will be uploaded or the above-mentioned websites only. MANAGING DIRECTOR

	Extract of Audited Financial for the Year ended 31st Marc		₹ in Lakhs
	PARTICULARS	Current Year Ended 31.03.2021	Previous Year Ended 31.03.2020
		Audited	Audited
1.	Total Income from Operations	238.13	284.51
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	140.15	170.12
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	140.15	170.12
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	99.97	116.54
5.	Total Comprehensive Income for the Period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	(2,183.26)	116.54
6.	Equity Share Capital	1,173.07	1,173.07
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of Previous Year	2,891.73	4,874.99
8.	Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) Basic : Diluted :	0.85 0.85	0.99 0.99
1.1	<b>tes:</b> The above results for the year ended <b>31st March,</b> Audit Committee at its meeting held on 30th Jun 3oard of Directors at their meeting held on <b>30th J</b> u	e, 2021 and ap	
V [ F e	The above is an extract of the detailed format of A with the Stock Exchanges under Regulation 33 or Disclosure Requirements) Regulations, 2015. The ful Results are available on the websites of the Stoc antity as required under Regulation 33 of the S Disclosure Requirements) Regulations, 2015 (www	f the SEBI (List I format of the A k Exchange(s) EBI (Listing Ol	ting and Other nnual Financial and the listed bligations and
	ed : 30.06.2021 ce : Mumbai		i Finvest Limited h Kumar Pandey

NOTICE IS HEREBY given to all or to whomsoever it may concern within 14 days from the date of publicatio hereof, failing which it shall be presumed that that my clients MR. K. V. ANANTHARAMAN, MR. K. V. the said Owner is absolutely entitled to the said RAMANI, MRS. LALITHA RAMANATHAN, MRS. RADHA SESHAN & MR. K. V. SUNDARESAN are the only legal property and that the said property is free from all encumbrances and our client shall proceed to conclude the purchase of the said property without having any reference to such claim, any, and the same shall be considered as heirs of LATE MR. K. A. waived. SCHEDULE VISHWANATHAN & LATE. MRS. K. V. NAGAMBAL who expired on Re.Flat No. 701, Admeasuring 225 Sq.Ft. Carpet Area and attach Terrace Admeasuring 15.04.1973 & 02.07.2004 45.25 Sqmt and 70.10 sqmt. and flat no. 702, respectively, out of which LATE admeasuring 275 Soft carpet area 7th floor 'B' MR. K. A. VISHWANATHAN was Dwarka Mai Coop. Housing Society Jacob the lawful joint owner bearing 50% Circle, Keshav Rao Khadve Marg (East) Mussa share in the residential premises Killedar Street, Mumbai - 400011. on the new bearing Flat No. 3, Building No. building, C.S no. 4/1928 of Byculla division. 2, Ground Floor, Arvind Nagar Dated this 10<sup>th</sup> day of July, 2021. Friendship Co-operative Advocate Shyam Bagdi Housing Society Limited, Kalina, Santacruz (East), Kalina, Santacruz (East), Mumbai, Maharashtra-400029. MR. K.V. ANANTHARAMAN, MR. K. V. RAMANI & MRS. LALITHA All Concerned having RAMANATHAN has released their entire 3/5th share from the <u>interest</u> 50% right, title, interest, share and This is to inform/notice you that Dossession of LATE MR. K. A. VISHWANATHAN in favour of MR. my Clients (1) MR. PANKAJ SANJEEV NADKARNI (2) SMT . V. SUNDARESAN by executing LATA SANJEEV NADKARNI has and registering the Release Deed dated 17th day of December, lost/misplaced share been 2020, registered before the Joint Certificate bearing No. 32, 361 & Sub-Registrar of Assurances, Andheri-5 at **Sr. No. BDR16/** 9327/2020. MRS. RADHA 682 dated 30.06.1967 & 28.10.1972 having 18 fully paid up Shares bearing Nos. 156 to 160, 1931 to 1942 & ESHAN has released her entire /5th share from the 50% right, title, 5302 in respect of the Flat No. 6, nterest, share and possession of 1st Floor, Building No. F, The ATE MR. K. A. /ISHWANATHAN in favour of MR. K.V. SUNDARESAN by executing Maharashtra Co-op. Housing Society Ltd., Ambekar Nagar, G.D. Ambekar Marg, Parel, Mumbai-400 012 and same are and registering the Release Deed dated 22nd day of June, 2021, not traceable inspite of their egistered before the Joint Subdiligent search that abovesaid Registrar of Assurances, Andheri-5 at **Sr. No. BDR16**/ share certificates membership and abovesaid flat stands in the 473/2021. All persons claiming name of LATE SHRI SANJEEV an interest in the said Flat or any DATTARAM NADKARNI who expired on 25.11.2020 leaving part thereof by way of sale, gift nheritance, mortgage, lien, trust, behind MR. PANKAJ SANJEEV attachment or otherwise NADKARNI as his Son and SMT nowsoever are hereby required to LATA SANJEEV NADKARNI as make the same known to the secretary at 2/11, Arvind Nagar his Widow/wife are the only legal heirs and representatives of Friendship Co-operative Housing deceased estate ociety Limited, Kalina, Santacruz If any person/s, bank, society East), Mumbai-400 029 within 15 ays from the date hereof, failing or company has claim, to submit your claims, rights, objections if hich the title of my client MR. K. SUNDARESAN shall be any in respect of the said presumed as clear and marketable, without any reference property/lost Share Certificates at my below address within 14 days o such claim and the same, if any, from this notice, failing which, any shall be considered as waived claim/s, shall be considered as Members of the public are waived off/abandoned/given up or equested to take the note of the surrendered. same. Dated this \_\_ day of July, 2021. Adv. Sujata R. Babar Add : 13, Gourtaj Building, Sd/-

SHRI DHAVAL T. KARIA

**KARIA & ASSOCIATES** 

ADVOCATES HIGH COURT

thereof, by way of undivided share, rights, title and interest, sale, mortgage, lease, gift exchange, charge, trust, maintenance, easement, bequeath, lien, tenancy, inheritance, assignment, possession, lis pendens or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned in writing with full particulars and details together with proof or copy of documents of claim, at his address at 1/17, Shree Kamdhenu Estate, Behind VIBGYOR Roots School, Off. Link Road, Chincholi Bunder, Malad (W), Mumbai-400064, within 7 days from the date hereof.

If no claim or objection is received as mentioned hereinabove. I will proceed further in the matter to issue "Title Certificate" without any reference or regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose as if no such claim or objection exists

#### THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO ALL THAT the piece and parcel of land bearing Plot No.36 and 37, bearing Survey No.476, Hissa No.2 having corresponding C.T.S. No.200/A, 200/A/1 to 3, (Old C.T.S. No.200, 200/1-3, 201, 201/1-8, 206, 206/1-6) admeasuring 733.20 sq. mtrs. as per Property Registered Card of Village Malad (South), Taluka Malad, together with building known as 'Gajanan Nivas Co-operative Housing Society Limited' consisting of one wing having 8 shops and 16 residential flats and four existing structures in the building compound, lying and situate at lying and being at Plot No.36/37, Road No.2, Liberty Garden, Malad (W), Mumbai-400064, within the registration district and subdistrict of Mumbai and Mumbai Suburban AND BOLINDED AS FOL LOWS: Mumbai and Mumbai Suburban AND BOUNDED AS FOLLOWS: Mumbal and mumbal sources and the bootstate of constant of the constant of the

Ajay K. Rao Mumbai, this 10th day of July, 2021



M. J. Phule Bhavan (Examinations Hourse), Vidyanagari, Santacruz (East), Mumbai 400 098

#### e-Tender l lotice No. : MUP/105/2021 dated 28/06/2021

University of Mumbai invites Online e-Tender from Registered Security Printers having I.S.O. Certificate and IBA approval with well equipped setup for Printing & Supply of Degree/Diploma (Bi-lingual) Certificates with VDP (Variable Data Printing), Security Features & Envelope etc under Annual Rate Contract basis.

Tender Form Fees Rs.	EMD in Rs.	Validity of e-Tender	Prebid Meeting	Technical Bid Opening date & time
Rs. 1,000/- (Rs. One Thousand	Rs. 1,00,000/- (Rs. One Lac	120 days	Date : 15/07/2021 at 15.00 Hrs.	
only)	Only)		Press, M. J. (Examinat	
	<b>r Tenderers :</b> nload Period: 1	08/07/202	21, 11.00 Hrs.	To 22/07/2021,
<ol> <li>All the <u>https://mal</u> download Decryptior</li> <li>All the tend Il or Class on <u>https://r</u></li> </ol>	natenders.gov.ir the documents a and Re-encrypt derers are neces III to do e-Tende mahatenders.go	n_to_get for online tion on <u>http</u> ssary to pu ering. Digi <u>v.in</u>	user id and p Bid Preparations://mahatender rchase Digital C tal Certificate fo	registered or bassword and to on and Online bio <u>s.gov.in</u> Certificate of Class orms are available
<ol><li>Mumbai U</li></ol>	niversity reserve	a avamini	when to concol th	
or in part.		es every no	gnis to cancel tr	ne tender in whole

Dr. Baliram Gaikwad

Registrar (I/c)

#### Authorized Office CFM ASSET RECONSTRUCTION PRIVATE LIMITED

Sd/

Place : MUMBAI acting in its capacity as Trustee of CFMARC Trust-I IHFL



Corporate Identity Number (CIN): L51900MH1983PLC029783 Address: 33 Nariman Bhavan, 227, Nariman Point, Mumbai 400021 Tel: 022-22026437. Email: shareholder@modison.com, Website: www.modison.com

#### ANNUAL GENERAL MEETING NOTICE

1. Notice is hereby given that the 38th Annual General Meeting ("AGM") of the Members of Modison Metals Limited (the "Company") will be held on Tuesday, August 03, 2021 at 11:30 A.M. through Video Conferencing or Other Audio-Visual Means (VC/OAVM) to transact the business, as set out in the Notice convening the 38th AGM. 2. In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013read with General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with circular nos 14/2020 17/2020 and 02/2021, dated April 08, 2020, April 13, 2020 and January 13, 2021 respectively issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by Securities and Exchange Board of India (SEBI) (collectively known as "Circular"), the Notice and Annual Report of the Company for FY 2020-21 have been sent through electronic mode to all Members whose email ids are registered with the Company/Depositary Participants(s). The Notice and the Annual Report are also available on the Company's rebsite at www.modison.com, websites of stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and website of National Securities Depositary Limited at www.evoting.nsdl.com.The dispatch of the Notice along with Annual Report has been completed on Friday, July 09, 2021.

3. Pursuant to section 91 of the Companies Act 2013 (the "Act") read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 28th July, 2021 to Tuesday, 03rd August, 2021 (both days inclusive) for the purpose of ensuing AGM.

4. Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Manageme and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended Company is providing the facility to its Members to exercise their right to vote by electronic means on the items of businesses to be transacted at the AGM. Members (holding shares both physical and in electronic form) as on the cut-off date i.e. Tuesday, 27th July, 2021 can avail the facility to cast their vote on the resolution proposed to be passed at the AGM.

. Detailed procedure for remote e-voting /e-voting during the AGM is provided in the Notice of AGM. The remote e-voting period commences on Friday 30th July, 2021 (9.00 A.M.) and ends on Monday 2nd August, 2021 (5.00 P.M.) The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. The Members who have cast their votes by remote e-voting on the resolutions prior to the AGM may attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes on such resolutions again. Any person, who acquire shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice of AGM may obtain login id and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However if such person is already registered with NSDL for remote e-Voting, then such person can use their existing User ID and password for casting votes.

6. For further details relating to remote e-Voting, please refer to the Notice of the AGM In case of any queries, you may refer the frequently asked questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on the toll free numbers 1800 1020 990/ 1800 224 430 or send a request to Ms. Ms. Sarita Mote at evoting@nsdl.co.in. Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any

technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL

Login type	Helpdesk details
Securities held with NSDL	Please contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at
	toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30
Securities held with CDSL	Please contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or
	contact at 022- 23058738 or 022-23058542-43
Place: Mumbai Date:10.07.2021	For Modison Metals Limited Sd/- Manika Arora (Company Secretary)

### 🕄 नव 🗟 शक्ति। मुंबई, शनिवार, १० जुलै २०२१

HAVE CHANGED MY OLD NAME OLD NAME

HAVE CHANGE MY NAME FROM

I HAVE CHANGED MY NAME FROM TOFIK

AHMED PASHAMIYA SHAIKH AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM KANCHAN

INESH JAIN AS PER THE MAHARASHTRA

HAVE CHANGED MY NAME FROM

PAWAN RAJESHKUMAR JAISWAR TO PAWAN RAJESH JAISWAR AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM

I HAVE CHANGED MY NAME FROM ISHBAT

PARVEEN NAUSHAD ALI ANSARI TO ISHRAT

I MISS. RENU RAJENDRA SINGH RAWAT

TO MRS. UZMA USMAN GANI SHAIKH AS

I MRS. HAJRATBEE TO MRS. HAJARAT

MOHAMED ALI IMAM KHAN AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM MRS

HAZARAT MOHAMED ALI IMAM KHAN TO

MRS. HAJARAT MOHAMED ALI IMAM

KHAN AS PER DOCUMENTS. CL-544 J

OLD NAME - NISHA VUAY / VUAYKUMAR

PALLI / PALI NEW NAME - YASMIN HOMI GAI GAZETTE NOTIFICATION NO

(M-2131485) GAZETTE PUBLISHED DATE

I HAVE CHANGED MY NAME FROM

MOHAMMAD ISSAK MEHBOOB NAGARBAWDY TO MOHAMMAD ISHAK

I HAVE CHANGED MY NAME FROM EUFEMIO FELIX COUTINHO TO EUFEMIO

FELICIO COUTINHO AS PER DOCUMENTS

HAVE CHANGED MY NAME FROM

GLADYS ELVINA COUTINHO TO GLADYS ELVIRA COUTINHO AS PER DOCUMENTS

FROMKANEEZA ANNU MOHAMMAD TO

KANIZA BANO ABDUL RAZZAK SHAIKH AS

I HAVE CHANGED MY NAME FROM

MERLIN PAUL DSOUZA TO MEENA DEV

I HAVE CHANGED MY NAME FROMLORRAINE NAIR TO LORRAINE

REGINA NAIR AS PER DOCUMENT

जाहीर नोटीस

येते की गांवमौजे: दिवाणमान, तालुका: वसई,

जिल्हा पालघर. येथील १) सर्वे नंबर ८३, हिस्स

नंबर ६, क्षेत्र ०,०७,१० हे. आर. प्रति, ही जमिन

मिळकत श्री नारायण लखु मानकर व इतर. २) सर्वे

नंबर ८३, हिस्सा नंबर २, क्षेत्र ०.०४.१० हे. आर.

प्रति, ही जमिन मिळकत श्री नारायण लख

मानकर व इतर ३) सर्वे नंबर ६८. हिस्सा नंबर

क्षेत्र ०.१७.२० हे. आर. प्रति. ही जमिन मिळकत श्र

बाळाराम महादेव मानकर व इतर हयांच्य

मालकीची व कब्जेवहिवाटीची आहे तरी सदरह

मिळकत विकारगबाबत आमच्या अग्निल ४

हेमंत मोरेश्वर पाटील राहणार दिवाणमान, तालुक

वसई यांच्याबरोबर बोलणी चाल आहे. तरीही

कोणत्याही इसमांचा वा संस्थेचा गहाण. दान

बक्षीस, करार, फरोक्त, वापरवहिवाट, कब्जा

भाडेपड़ा, कळ आदी वा अन्य प्रकारचा हक्क व

हितसंबंध असल्पास त्यांनी त्यांची लेखी हरकत

कागदपत्र व पुराव्यासहीत ही नोटीस पसिध्द

निम्नस्वाक्षरीकारांच्या ६०४/बी, बिल्डींग नंबर २

ग्लोबल हाइटस, धुरी टॉक्रच्या बाजूला, आनंद

नगर वसई रोड (प), तालका वसई जिल्ह

पालघर, या पत्त्यावर कळवावी अन्यथा कोणाचीह

दिवसांचे

रही/

चौदा

सर्व संबंधिताना या जाहीर नोटीसीने कळविण्य

CHANGED MY NAME

NAGARBAWDI AS

AS PER DOCUMENTS.

PER DOCUMENTS.

PER DOCUMENTS.

DOCUMENTS.

JULY 8-14-2021

MAHBOOB

DOCUMENTS

HAVE

PER DOCUMENT.

AS PER DOCUMENT.

CL-366

CL-544

CL-544 A

CL-544 B

CL-544 E

CL-544 F

CL-544 (

CL-544 H

CL-544

CL-552

CL-731

CL-731 A

CL-731 B

CL-880

CL-880 A

CL-880 B

सदर दिनांक १० जुलै, २०२१



वाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी स्वडाक्ति कोणतीही हमी देत नाही अशा जाहिरातींक कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकज्ञी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ल घेण्याबाबत जाचकांना सूचवण्यांत येते. ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृर

वेबसाईटवर ई पेफ मध्ये अफ्लोड केलेल्या कोगत्याह जात्रिसतीमधील कोणत्याही तथाकवित दिशाभर करणाऱ्या किंवा वदनामीकरक मज्रकासाठी किंव त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालवार किंदा न्यायाधिकरणातः नवशक्तिच्या मुद्रफ, प्रकाशक संपादक आणि प्रोधावटर यांना जवाबदार धरता येगार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदागंचे असेल ज्यामध्ये नवहाकिची कोणतीही भूमिका असणार नाही.

### CHANGE OF NAME

## NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM POOJA RAJESH GUPTA TO POOJA GUPTA MAHURKAR AS PER AADHAR CARD NO: 8458 1587 5959. CL-70267 I HAVE CHANGED MY NAME FROM MANSI ANANTPURKAR MANAS TO ANANTPURKAR AS PER AFFIDAVIT NO YT 343387. CL-221 CHANGE MY NAME FROM : SHEKHAR ATHMANATHAN TO : SHEKHAR ATHMANATHAN THEVAR VIDE DEED POLL AFFIDAVIT NO : YR 190603 DTD 9TH JULY 2021. CL-226

#### जाहीर नोटीस

सर्व संबंधिताना या जाहीर नोटीसीर कळविण्यात येते की गांवमौजे दिवाणमान तालुकाः वसई, जिल्हाः पालघर, येथील सर्वे नंबर ६८, हिस्सा नंबर २, क्षेत्र ०.१४.५० हे. आर प्रति, ही जमिन मिळकत श्री आल्बर्ट जोजेफ डिमेलो व इतर हयांच्या मालकीची व कब्जेवहिवाटीची आहे तरी सदरहू मिळकत विकण्याबाबत आमच्या अशिल श्री हेमंत मोरेश्वर पाटील राहणार दिवाणमान, तालुका वसई यांच्याबरोबर बोलणी चालू आहे. तरीही कोणत्याही इसमांचा वा संस्थेचा गहाण, दान बक्षीस, करार, फरोक्त, वापरवहिवाट, कब्जा भाडेपट्टा, कुळ आदी वा अन्य प्रकारचा हक्क वा हितसंबंध असल्यास त्यांनी त्यांची लेखी हरकत कागदपत्र व पुराव्यासहीत ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून चौदा दिवसांचे आत निम्नस्वाक्षरीकारांच्या ६०४/बी, बिल्डींग नंबर २, ग्लोबल हाइटस, धुरी टॉवरच्या बाजूला आनंद नगर, वसई रोड (प), तालुका वसई जिल्हा पालघर, या पत्त्यावर कळवावी अन्यथ कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत नाही असे समजून आमचे अशील पुढील व्यवहार पूर्ण करतील.

### कोणत्याही प्रकारची हरकत नाही असे समजून आमचे अधील पुढील व्यवहार पूर्ण करतील.

जाहीर सूचना

सचना ध्याची की, माझे अशील येथील खालील लिडिलेल्या परिशिष्टत अधिक विशेषतः वर्णिलेला परिस त्यानंतर ''सदर परिसर'' असा उल्लेख क्लिक्स कॅपिटल सर्व्हिसेस प्रायच्हेट लिमिटेड (अनुक्रमे पूर्वी 'कंट्रीवाईंड कन्क्युमर सर्व्हिसेस लिमिटेड'', ''वीई कंट्रीवाईंड कन्क्युमर फायनान्त्रिअल सर्व्हिसेस लिमिटेड'' आगि ''जीई मनी फावनान्शिअल सर्व्हिसेस प्राक्त्सेट लिमिटेड'' अन्नी ज्ञात) यांच्याकडून खरेदी करण्यास इच्छुक आहेत.

के. सी. सेठ एच.यु.एफ. दरम्यान निष्पादित दिनांक १४ जुलै, १९९४ रोजीच्या समतुल्य गहाणाच्या विलेखाद्वारे सदर परिसर क्लिक्स कॅपिटल सर्व्हिसेस प्रा. लि. (पूर्वीची कंट्रावाईड कन्झ्युमर फायनान्ध्रिअल सर्व्हिसेस लि.) कडे गहाण होता. क्लिक्स कॅपिटल सर्व्हिसेस लि. (पूर्वीची कंटीवाईड कन्ड्यमर फायनान्शिअल सब्हिंसेस लि.) ने सन्याननीय मुंबई उच्च न्यायालवात के. सी. सेठ एच.यु.एफ. आणि अन्य यांच्या विरोधात बाद क्र. ३५२६ सन १९९९ असा वण्ट दाखल केला होता. दिनांक ९ डिसेंबर २०१३ रोजीच्या न्यावनिर्णव आणि हुकुमाद्वारे के. सी. सेठ एष.यु.एफ. आणि त्यांचे समदायादी वांचे दायित्व निभावण्यासाठी सदर परिसराच्या विक्रीची परवानगी दिली होती.

कोणीही व्यक्ती व्यांचा विक्री, हस्तांदर, गहाण, अदलाबदल, अभिहस्तांकन, प्रभार, धारणाधिकार वक्षीस, व्यवस्था, तडजोड, कोणतेही न्यायालय/मंच/न्यायाधिकरणाचा आदेश किंवा हकूम, करारनामा, विश्वस्त, बारसाहक, दावा, कव्वा, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, परवाना, शेअर, कुळ्वहिवाट, पोट कुळवहिवाट, हल्तांतरण, देखभाल, डिव्हाईस, अंत्यदान, कायदा किंवा अन्यथा कोणत्याही परिवालनाद्वारे बोजा एचयुएफ कर्ता किंवा समदायादींच्या क्षमतेत कोणताही विलेख, लिखित, एमओयु, गोंदणीकृत किंवा विना-नोंदणीकृत दस्तावेजांच्या मागनि सदर परिसर किंवा त्याचा कोणताही भाग किंव विभागांच्या संदर्भात कोणताही दावा, हक, नामाधिकार, इस्टेट किंवा हितसंबंध असल्यास काही असल्पास आशा दाव्याची सूचना सदर प्रसिद्ध तारखेपासून १४ (जौदा) दिवसांत shan@bottelwalla.com वर इमेल द्वो निम्नस्वाश्तरीकारांकडे काणदोणत्री पुराव्यांच्या स्कॅन्ड प्रतींसह (कोविड-१९ महामारीच्या स्थितीमुळे) इमेलद्वारे काटकोरपणे कळविण्याची याद्वारे विनंती करण्यात येत आहे, कसूर केल्यास त्यांनी असा दावा सोडून दिल्याचे मानण्यात येईल आणि असा दावा माइया अशिलांवर अंमलबजावणीयोग्य/बंधनकारक आणि/किंवा मालकांच्या नामाधिकाराला अडथळा आणणारा राहणार नाही आणि स्पष्ट आणि पणनवोग्य असल्याचे समजण्वात वेईल आणि प्रस्ताचित व्यवहार हा सदर परिसरासाठी अन्ना कोणल्याही हेतुपुरस्सर दावा किंवा हितसंबंधाच्या कोणल्याही संदर्भाशिवाच पूर्ण करण्यात येईल.

#### वरील उद्धेखित परिशिष्ट

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्वा जिल्हा आणि उपजिल्हा नोंदणीतील प्लॉट क्र. १९, व्लॉक V, कफ पोड, कुलावा, मुंबई-४०० ००५ वेथे स्थित, वसलेल्या आणि उच्या आणि सीएस क्र. ६३७ धारक जमिनीवर १९७४ साली बांधलेल्या तळ आणि १४ वरील मजले समाबिष्ट कफ परेड रवि किरण को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या ''सनफ्लॉबर अपार्टमेंटस्'' अत्रा ज्ञात इमारतीच्या मोजमापित १२९२ चौरस फूट (बिल्टअप क्षेत्र) १२० चौ.मी. (विल्टअप क्षेत्र) शी समतुल्य, १ ल्या मजल्यावरील फ्लॅंट क्र. १५ (पूर्वीचा फ्लॅट क्र. ५) चा वापर, भोगवटा आणि कञ्जासाठी आणि मालकी हकासह एकत्रित कफ परेड रविकिरण को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. ९९, व्लॉक V, बॅकवे रिक्लमेशन, कफ परेड, मुंबई–४०० ००५ द्वारे जारी दिनांक ८ ऑगस्ट, १९७७ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र. ३ द्वारे पुरावा असलेले विभिन्न क्र. ११ ते १५ (दोन्ही भिळून) पारक प्रत्येकी रु. ५०/– (रुपये पन्नास मात्र) चे ५ पूर्ण भरणा झालेले झेअर्स.

> शान बोटलबाला वकील आणि सॉलिसिटर १०९, सेक्सांरेवा चेंबर्स, १३९, नगिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१ shan@bottlewalla.com

de site dism Bank of Incla B	01	<u>केनला</u> हैव हे ह
स्पेशलाईइड अँसेट रिकव बैंक ऑफ इंडिया इमा., मॅझे महात्या गांधी रोड, फोर्ट, दूर. :०२२-२२६७३५: ईं-मेल : SARM.MumbalSo एसएआरएम: एसएसएस: २०२१-२२: ३१७ जोडपड कुरियर/रजिस्टर्ड प	गईन मजला, ७०-८०, मुंबई- ४०० ००१, २९/२२६७३५४९, puth@bankofindi.co.in दिनांक: ३०.०६.२०२१ व ए	सिक्युरिटाय सिक्युरिटी व् विषम ८(६) सर्वतामान्य उ वर्गिलेल्या स कब्बा कॅन्सा स्थांचे हमीव हमीव्दार मे.
प्रति, श्री. शंकरत्नाल बजरंगलाल मुद्रा फ्लॅट क्र. २०१ए, शीतल अपार्टमेंट २ रा मजला, गौरीपाडा, भिवंडी- ४२१३०२ जि. ठाणे सी. कौशल्यादेवी शंकरलाल मुद्रा फ्लॅट क्र. २०१ए, शीतल अपार्टमेंट २ रा मजला, गौरीपाडा, भिवंडी- ४२१३०२	श्री. ज्ञांलकरलाल बजरंगलाल मुद्रा गाळा क्र. १०५ आणि १०६, १ ला मजला, डी विंग, इंडियन ऑईल पेट्रोल पंप जवळ, गाव गेलार, भिवंडी, जि. ठाणे– ४२१३०२ स्री. कौलल्यादेवी शंकरलाल मुद्रा गाळा क्र. १०५ आणि १०६, १ ला मजला, डी विंग, इंडियन ऑईल पेटोल पंप जवळ, गाव शेलार,	एआरएम-। २ ०१.०२.२०२ जेखे आहे" आहेत. राखीव किंमत <u>चिळकत क.</u> ५०२, ५वा म
जि. ठाणे सौ. कौशल्यादेवी शंकरलाल मुद्रा मुंध्रा मोहझा, देशनोके, बिकानेर, राजस्थान- ३३४८०१ सर,	भट्राल पन जवळ, गाव गलत, भिवंडी, जि. ठाणे- ४२१३०२ भ्री. जंलकरलाल बजरंगलाल मुद्रा मुंघ्रा मोहल्ला, रेजनोके, बिकानेर, राजस्थान- ३३४८०१	वीजवापित सु विळकाल झ. या. विव वास्य कार्यालय, सा १५, विजीवी ५९३,३१ जी, वनिवर्सिट प्रा.5
सिक्युरिटायझेशन अँण्ड रिकस्टूक्शन अँण्ड रिकस्टूक्शन अ एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अँक्ट २ १. तुमच्याद्वारे केलेल्या विनंतीवरून मे. दुर्गा शिव नारायण मुंट्रा (मुख्य कर्जवार) यांना व च्या एकूण रकमेचे विविध पत सुविधा मंबूर लाखाकरीता २४.०६.२०१५ दिनांकी	२००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना	मिळकात झ. ५१२, बॅन्ड सं रहीट झ. १४ इसारा अनामत सदर मिळकर्त सदर मिळकर्त करता चेहत.

28.08.20 व्याज, परिव्यय, प्रभार आणि खर्चच्या परताव्याकरीता हमीसाठी निष्पादीत केले आणि आम्ही येथे खाली आमच्याकडून मंजूर केलेले विविध पत संविधा आणि ह्या सचनेच्या तारखेस त्याअंतर्गत धकवाकी रकमेचे तपशील देत आहोत :-

सुविधेचा प्रकार	मंजुरी मर्वादा	धकवाकी
बर्किंग कॅपिटल कॅप्र क्रेडिट	<ol> <li>১০/০০ লাজ</li> </ol>	रु. ८४,२२,२०३.४० (२१.०१.२०१९ पासून प्रवोज्य व्याज आणि इतर प्रभार)

परताव्याकरीता हमीच्या सदर पत्राअन्वचे दायित्व आहे आणि तुम्ही वँकेने मंजूर केलेल्या वरील सदर पत सुविधा खालील मत्ता/ तुमची मिळकत गहाण/प्रभारीत ठेऊन सरक्षित केल्या आहेत:

(ए) गाळा क्र. १०५ आणि १०६, मोजमापित ४४३८ चौ.फू., १ ला मजला, डी विंग,

#### जाहीर नोटीस

तमाम नागरिकांना या नोटीसीद्वारे सुचीत करण्यात येते की, खालील परिफ्रिष्टामध्ये वर्णन bलेली जमिन मिळकतीसंबंधी पाझे अशिल ओम थी कृष्णा लीला को. हौ. सो. व इतर यांनी मिरा भार्षटर मस्रानगर पालिका यांच्या विरुध्द दिवाणी न्यायालय, ठाणे वेथे नियमीत दिवाणी दाबा क्र. ४२८/२०२१ हा दाबा दाखल केलेला अखुन सदर दावा हा न्यावालयासमोर प्रलंबीत आहे. सदर दाव्यात प्रतिवादी मिरा भाईंदर महानगर पालिका यांच्या विरुध्द माननिय दिवाणी न्यायालय, ठाणे यांनी सदर दावा मिळकतीसंबंधी status-quoचे आदेश पारित केलेले आहे. बाची नॉट घेण्वात बाबी.

### परिणिष्ट

गाव मौजे - नवधर, तालुका व जिल्हा ठाणे वेथील : जुना सर्वे क्र. २२१, नवीन सर्वे क्र. १९५, हिस्सा क्र. ४, क्षेत्रफळ ५.६ गुन्टा/५६० चौरस मिटर

• जुना सर्वे क्र. २२१, नवीन सर्वे क्र. १९५, हिस्सा क्र. ५, क्षेत्रफळ ४५० चौरस मिटर.

 जुना सर्चे क्र. २२१, नवीन सर्वे क्र. १९५, हिस्सा क्र. ८, क्षेत्रफळ ३०० चौरस मिटर. जुना सर्वे क्र. २२१, नवीन सर्वे क्र. १९५, हिस्सा क्र. ९, क्षेत्रफळ ४५० चौरस मिटर.

जुना सर्वे क्र. २२१, नवीन सर्वे क्र. १९५, हिस्सा क्र. १३, क्षेत्रफळ १११० चौरस मिटर.

सही/-

वकिल श्री. तनवीर अ. शेख

अ-२, पहिला मजला, कृष्ण-कुंज, कॅंफे कॉफी डे जवळ, पाचपाखाडी, टाणे (प.) ४००६०२

# जाहीर नोटीस

ामाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात नमुद केलेल्या मिळकतींचे मालक १. बेबीबाई बबन पार्टील, रा. घोट, ता. पनवेल, जि रायगड. यांनी सदरची मिळकत आमचे आशिलांना खरेदी देण्याचे मान्य केले आहे सदर मिळकत निर्वेध व निजोखमी असल्पाबाबत आमच्या आशिलांना हमी व भरवसा दिलेला आहे. सदर मिळकती बाबत किंवा त्यातील भागाबाबत कोणाचेही खरेदी. विक्री, गहाण, दान, लीज, लोन, साठेखत, कोर्टहुकूम, वारसहक्क, ताबेवहिवाट अथवा कोणत्याही प्रकारचे हक्क, व अधिकार असल्यास याबाबत सदर जाहीरनोटीस मसिध्द झालेपासून १५ दिवसांच्या आत लेखी व योग्य त्या कागदपत्रा सह खात्री करून द्यावी. कार्यालयाचा पत्ता-ऑफिस क्र. ४१३, चौथा मजला, सतरा प्लाझा, पामबिच रोड, वाशी, नवीमुंबई-४००७०५, दिलेल्या मुदतीत कोणतीही हरकत न आल्यास सदरची मिळकत निर्वेध व निजोखमी आहे. व ज्याचा हक्क आहे तो त्याने जाणीव पूर्वक सोडून दिलेला आहे असे समजून आमचे आशिल सदरचा व्यवहार पूर्ण करतील तदनेतर कोणतीही तक्रार चालणार नाही याची कृपया नोंद घ्यावी

### परिशिष्ट

मौजेगाव घोट, तालुका पनवेल, जिल्हा-रायगड येथील सर्वे क्र. ५९, हिस्सा क्र. ६ यांसी क्षेत्रफळ ००-०५-१० गुंठे

दिनांक: १०/०७/२०२१

ठिकाणः नवी मुंबई

o Canara Bank 🛆	एआरएम – । जगखा, मुंबई ३७. क्षमालमा, पाटकर हॉल समोर, न्यू मरिन लाईन्स, ट्राकर्मी मार्ग, मुंबई-४०००२०. ईमेल−-di2360@canarabank.com	
(स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सचना)		
विक्री सूचना		
झेशन अँण्ड रिकल्ट्क्शन ऑफ फाँचनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ		
इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एफोसॅमेंट) रूल्स, २००२ च्या		
च्या तरतुदीऱ्यचे स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई–लिलाच विक्री सूचना.		
	जामीनहार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील	
धावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण आहेत, खालील नमूद मिळकतीचा <b>सांकेतीक</b>		
। बैकच्याः प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ।	वेतला आहे त्या मे. एसपीएस मस्नि प्रा.लि. आणि	
and an and a set of the set of th	manin and a firmed and a firm	

ॲंड. योगेश पंजवाणी

ओशियन कॉन्टिनेटल शिर्षिंग आणि लॉनिस्टीक प्रा.लि. वांचेकडून कॅनरा बैन शाखेची अकवाकी क. १०,३५,२४,६३९.७७ (३१.०१.२०२१ रोजीग्रमाणे) अधिव २१ पासूनचे पुढील व्याज आणि प्रमायच्या वसुलीकरिता <u>३०.०७.२०२१</u> रोती "जे आहे ' "जे आहे जसे आहे" आणि *"जे* काही आहेत तेचे आहे" तत्वाने विवण्यात वेणार

#### त आणि इसारा अनामत रक्तम (इअर) खालील नमूद नुसार

মিত্তনবোঁতা পথগালৈ	राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम
विक्रमत क. १: केंग्र, सुकुल्वा देवन क्या तमें आप्तेला प्रतरे क. १० ५०३ - एवंग मजला, व्यर्थेया डॉक्स मॉप्ल्यास्त्र लि., प्लॉड क. वर्ष, ५०, आति ५९, संसदर ११, स्वीयी बेलगुर, वर्षा युंक्डे-२००३ १५, गोवमाधीन युवा बिन्ट, अन् क्षेत्र १००० सी.१८,		হ. ৭.৫৭ লাম
विक्रमत (K. २ : में, ओशिवन वान्टिवेंटल शिर्मना अंग्व, लॉनिस्टिक वा, जि. वाच्या नावामगोल, सोबीटी नेलापूर के सप-नॉदर्मीपूर कर्व्यातव, साल्याय वेंटर्माबुक विक्रमात्रील प्लॉट क. ५५, मेगर, ९५, विक्रमीदी वेंलापूर, नगी कुंबई येंने जिल्ला मेंक्यापिन अंदाने ५९३ ३१ जी कु. लटी क्षेत्र (८१२ नी कु विरुद्ध करदोर्ग्व (), विदरी टॉक मेनेकॉर प्रा.जि., ४ या पावला, सी-विंग, क्लारोरव क. ४०),	8. १६.१८ लाख	4. 1.90 PTM
विक्रमत क्र. ३: ऑम. विजयार्ट प्रभु काल्या नामे अन्यारेण म्लॉट अ. ५१३, केंड सटेंड संप्रथमय तेंग, प्रलंड क्र. १९७०-मी, केंड तिड. १ट्रोट क्र. १४४, प्राव्हेट गरी कि, जैंड स्टेंड, बॉक्स (प्रविच्या), युवर्ड- ३०००१० वीजवालि विल्ट कर वेष ४८० ती जु	रु. २११.४१ लाख	হ. ২৪.৭৭ লাজ

प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बैंक, एआरएम–। ज्ञाखा, मुंबई यांच्या नावे डिमांड ट्राक्टच्या मार्गे जमा करावी. किंवा कॅनरा बैंक एआरएम ज्ञाखा, मुंबई खाते क्र. १३८९२९६००००० आवएफएससी कोड : सीएनआरबी०००१३८९ च्या खात्यात आरटीजीएस/एनर्डएफटी/फंड रान्सफरमार्फत जमा करावी.

ुराजे प्रत्याका प्रयाचना प्रति । विक्रीच्या तपशिलचार अटी आणि जतीं करिता कृपया केंन्सा बैकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये दिलेल्या लिंक ''ई-लिलाव''चा संदर्भ घ्यावा किंवा कोणत्याही तमकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेट श्री. मनोज एस. आर. प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँकेचे (आरएम-। शाखा, दूर. इ. ०२२-२२०६५४२५, ३०, ३८, ९७८७२४२७८२, एस.के. चौधरी-८१६९८४५६१८ यांना संपर्क करावा. दिनांक: ०३.०७.२०२१ सही/-

प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बैक

#### मे. एसपीएस मरिन प्रा.लि.

ठिकाण : मुंबई

सी-४०१, सिटी टॉक्स, प्लॉट क्र. ५५, सेक्टर १५, सिबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४. आ. प्रफुल्ला रजन, फ्लॅट क्र. ए-५०३, अरेंजा टॉवर्स सीएचएस लि., प्लॉट क्र. ४९,५० आणि ५१. सेक्टर ११, सोबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४.

### PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

NOTICE FOR ISSUE OF DUPLICATE

SHARE CERTIFICATE.

Notice is hereby given that

Sadashiv Bhavan Cooperative

Housing Society Limited. (Regn. No

BOM/WT/HSG/TC/8491/16-17)

Dated 14.08.1996 is in receipt of an

application for issue of duplicate

Share Certificate No. 03 having

shares from 011 to 015 (both

inclusive) held in the name of Girnar

Tea in respect Shop No. C/3

Sadashiy Bhayan Cooperative

lousing Society Limited, R.R.1

Road, Mulund West, Mumbai - 400

080., since the above original Share

Certificate is lost. Any person having

any objection in issuing duplicate

Share Certificate may please notify

to the Secretary of the society within

15 days of this Public Notice, else

society will issue duplicate Share

Certificate and no claim will be

For Sadashiv Bhavan Cooperative

जाहीर नोटीस

माझे अशिल (१) श्री. पंकज संजीव

नाडकर्णी आणि (२) श्रीमती. लता संजीव

नाडकर्णी यांनी दिलेल्या माहितीवरुन ही

जाहीर नोटीस देत आहे की, फ्लॅंट क्र. ६,

१ला मजला, बिल्डिंग नं. एफ, दि महाराष्ट्र

को. ऑ. हौसिंग सोसायटी लिभिटेड,

आंबेकर नगर, जी.डी. आंबेकर मार्ग, परेल,

मुंबई ४०००१२ व सदर फ्लॅंट संदर्भात

दिनांक ३०.०५.१९६१, ३०.०६.१९६७

आणि २८.१०.१९७२ रोजी दिलेला भाग

दाखला क्र. ३२, ३६१ आणि ६८२ व त्याचे

१८ भाग अनुक्रमे १५६ ते १६०, १९३१ ते

१९४२ आणि ५३०२ व मेंवरशिप श्री.

संजीव दत्ताराम नाडकर्णी यांच्या नावे असून

त्यांचे दिनांक २५.११.२०२० रोजी निधन

झाले असून त्यांच्या पश्चात श्री. पंकज

संजीव नाडकर्णी हा त्यांचा मुलगा आणि

श्रीमती. लता संजीव नाडकर्णी ही त्यांची

विधवा पत्नी एकमेव कायदेशीर वारसदार

असून सदर भाग दाखले गहाळ झाले असून

तरी सदर मिळकतीबाबत/सदर भाग

दाखलेबाबत जर कोणा व्यक्तिचा,

संस्थेचा, बँकेचा किंवा अन्य कोणत्याही

कंपनीचा दावा, बोजा, हक्क, अधिकार

किंवा हरकत असल्यास माझ्या खालील

पत्त्यावरती या पत्त्वावर आपली हरकत १४

दिवसाच्या आत पुराव्यानिशी सादर करावी,

अन्यथा सदरहु दावे माझे अशिलावर

ते शोध घेवनही सापडत नाहीत.

बंधनकारक राहणार नाहीत.

अंड. सुजाता आर. बाबर

पत्ता : २६, गौरताज बिल्डिंग,

दादार (पुर्व), मुंबई ४०००१४

मोबाईल नं. ९८२११६१३०२.

२२१, डॉ. बी. ए. रोड, हिंदमाता,

सही/-

Thanking You

(Secretary)

Your's Faithfully

**Housing Society Limited** 

entertain later on.".

Under the instructions and information from my client, notice is hereby given that from M/s. A. 5. L Realties Pvt. Ltd. (previously known as Kishanchand Gupta Properties Pvt. Ltd.), through its Director Mrs. Laxmi Karnani, residing at Mumbal, has agreed to sell unto my client, Plot No.70, area admeasuring 1234.76 sq. meters, being portion of sanction layout of Survey No.18/1 to 5/23/1 to 5/24/1 to 5, situated /illage Tungarli, within Limits of Lonavla Municipal Council, Taluka Mawal, District Pune.

Any Person/s having any claim or right, title, and interest and demand whatsoever into or upon or in respect of the said Plot, is hereby required to make the same known in writing along with all Original documents to the under signed at his office at 38, Ward 'C', Opp, Bus Stop, S. P. Road (Station Road), Lonavla 410 401, within the period of 15 days from the date hereof at the expiration of which, it shall be presumed that such person/s claiming or having any such claim right, title and interest have willfully waived or abandoned and the sale will be completed without any regard to any such claim/s.

Date this 10th day of JULY, 2021. Sd/ ADV. CHETAN M. PANDYA. 38, Ward 'C', Opp. Bus Stop, S.P. Road (Station Road) Lonavia 410 401 Taluka Mawal

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. मुहम्मद यात्वा विरानी सहणार येथे अमीरविला, ४३, पाली माला रोड, बांद्रा पश्चिम, मुंबई-५० हे हे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन करिता जी साईट आर.ओ. चा विकास करण्यास इच्छक आहेत, गाव-कोल्खे, तालुका-पनवेल जिल्हा-रायगढ येथील सर्वे क.३१ धारक क्षेत्र अंदाचे वएषष्टरआर-५० जमिन श्री. विङ्वल हिरू प्लाने यांच्या मालकीची आहे. सदर जमिन ही सी. जन्मना फिरदोज मर्चट आणि सोनिया एम. मर्चट द्वमे नोंदगीकृत भाडेपट्ट्यावर दिली आहे. सदर भाडेपट्टा हा ३० वर्षाकरिता आहे. थीं, मुहम्मद याह्य विरानी हे सदर जमिन भातेण्डाकार सौ. शवाना फिरदोज मर्चंट आणि सोनिया एम. सर्वेष्ट यांच्याकडून उप-भाइपड्डा आधारवर घेण्यासाठी इच्छुक आहेत आणि सदर प्लॉट इंडियन ऑईल कॉपोरेशन करिता वी साईट आर.ओ. म्हणुन विकासित करण्यासाठी

प्रस्तालित आहेत. वरीलसदर मिळकत ही सर्व भार किंवा दाव्यापासून मुक्त आहे, जोणत्याही व्यक्तीला सदर प्लॉट किंवा त्यावरील कोणत्याही भागासाठी किंवा विरोधात कोणताही दावा जसे की, वारसाहक, गहाण, विक्री, भेट, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, निवडि, सुविधाधिकार, ताबा, भोगवटा किंवा अन्यकाही दावे असल्यास सदा जात लिखित निम्नस्वाधरीकार वकील याना चिल्तिंग क्र. एल-३, ४०६, शिव गंगा, लोक केदार ही. कॉम्प्लेक्स, मुलुंड, मुंबई-४०० ०८० येथे या तारखेपासून ७ दिवसांच्या कालावधीच्या आत कळविणे आवश्यक आहे, जर कोणतेही आक्षेप या स्चना कालावधीनेतर प्राप्त झाल्यास ते

त्यागित समवले जातील आणि श्री. मुहम्मद

यात्रा विरामी तशा आक्षेपाच्या संदर्भाशिवाय

पूर्ण करतील.

जाहार सूचना तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते

सही/-सी. उमा एस. सिनलकर व्रकील

## NOTICE

MR. MOHAMED HANIF ABBAS SOLKAR a member of the Mubin Co-operative Housing Society Ltd., having address at Flat No. C/103, Mubin CHS Ltd., died on 09/11/2020 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or ectors to the transfer of the said

की, माझे अशिल हे फोर्ट विभागाचा सी.एस. क्र.१७३२ धारक बॅकबे रिक्लेमेशनचा ब्लॉक क्र. । मधील प्लॉट क्र. ५६, नेताजी सुभाष चंद्रबोस रोड, मरिन ड्राईच्ह, मुंबई ४०००२० येथे स्थित फिरदोज (ज्या परिसराचे माझे अशिल कायदेशीर मासिक टेनंट आहेत) अशा ज्ञात इमारतीच्या २ऱ्या मजल्यावरील मोजमापित १७५० चौ. फूट बिल्ट अप क्षेत्राचा निवासी फ्लॅंट क्र. ९ त्यासह सदर फ्लॅटला जोडलेले मोजमापीत २९.२५ चौरस फीट बिल्ट अप क्षेत्र टॉयलेटचे प्रतिबंधात्मक क्षेत्र वापराचा हक आणि सदर मिळकत व सामान्य क्षेत्र व सुविधांमधील अविभाजीत शेअर, हक, नामाधिकार व हितसंबंधाचा ३.७३% যামর অসী আছি সলীয়া আছি मोबदल्याकरिता फिरदोज कोंडोमिनिअम द्वारे जारी शेअर प्रमाणपत्र क्र.१२ अंतर्गत क.१२ धारक एक शेअर चा हक खरेदी करण्यास १) श्री. प्रियम शांतीलाल झवेरी आणि २) सौ. गायत्री प्रियम झवेरी दोघेही राहतात प्रिंटेम्प्स, २६, बी.जी. खेर मार्ग, मलवार हिल, मुंबई-४००००६ यांच्यासह वाटाचाटी करत आहेत. कोणत्याही व्यक्तींना वरीलसदर परिसर आणि/किंवा त्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भामध्ये कोणताही दावा जसे की, विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, भेट, विश्वस्त, निर्वाह, कब्जा, वारसा, उप-भाडेपडा, धारणाधिकार किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी ते निम्नस्वाक्षरीकारांना लिखित स्वरुपात त्यांचा पत्ता येथे ४०७, पंचशील, सी रोड, पी.एम. शुक्ला मार्ग, सरिन ड्राईव्ह, मुंबई-४०० ०२० येथे कोणतेही तसे आक्षेप किंवा दावे जर असल्यास, सर्व पूरक आणि पुष्ठचर्ध कागदपत्रासह या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, असे समजले आणि स्विकार केले जाईल की, तसे दावे किंवा आक्षेप अस्तित्वात नाहीत आणि/किंवा ते त्यागित आणि परित्यागीत आणि हयात नसल्याचे समजले जातील.

Geldb: \$ 0/00/404\$ 461/-	दिनाक १०/०७/२०२१	सही/-
खरेदीदारांचे वकील		खरेदीदारांचे वकील
विनाक ११०/०७/२०२२ सहा /- खरेदीदारांचे वकील ॲड. मनिष चिंतामण मुकणे	ॲड. 1	मनिष चिंतामण मुकणे

dioren disto Canara Bank	एआरएम-। शाखा, मुंबई ३७, हामालया, पाटकर हॉल समोर, न्यू मरिन लाईन ठाकर्सी मार्ग, मुंबई-४०००२०. ईमेल-cb2380@canarabank.com
4	तीकरिता लिलाव विक्री सूचना) ते सूचना

मित्रवरिटायचेजन अँगड रिकन्नटत्वजन ऑफ फाइनालियल अँमेटम अँगड एन्फोमंमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्कोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुर्वीन्यये स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सुचना देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकॉकडे गहाण आहेत, खालील नमुद्र मिळकतीचा सांकेतीक कव्जा कॅन्स बॅकच्च। प्राधिकृत अधिकाऱ्यांनी पेतला आहे त्वा मे. एसपीएस मस्नि प्रा.लि. आणि त्यांचे हमीदार श्री. प्रकुल्ला रंजन, श्री. हेमंत रामचंद्र धानु, श्रीम. हिराबाई धानू आणि कॉपोरेट इमीदार में. ओशियन कॉन्टिनेटल शिपिंग आणि लॉजिस्टीक प्रा.लि. यांचेकडन कॅनरा गॅक एआरएम-। शाखेची धकवाकी क. १०,३५,२४,६३९.७७ (३१.०१.२०२१ रोजीग्रमाणे) अधिक ०१.०२.२०२१ पासूनचे पुढील व्याज आणि प्रभाराच्या वसुलीकरिता <u>३०.०७.२०२१</u> रोजी <sup>(1</sup>ये आहे जेखे आहे'' ('जे आहे जसे आहे'' आणि ('जे काही आहेत तेखे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत.

राखीव किंमत आणि इसारा अनामत रकम (इअर) खालील नमूद नुसार

मिलकतीया तपत्रील	राखीथ विक्रमत	इसारा अनामत रक्कम
विष्ठकत क. १: कॉट. जुरूला रेक व्या मंग्रे आस्तीता मंतर क. ए- अब्द अ्वा मवना, क्रींवा दोवर्स सीएनवा मिंग, क्यों क. १९, ७७, आणि ५५, संबद ११, मॉनोवी बेलाए, नवी पुष्ठे-४००६१४, मॉनावापित क्या जिल्द अप खेर ९००० सी.स्	হ, হঃ.১০ লায়	ह, ९.४५ लाख
विष्ठकत क. २ - वे. जोशियन कॉन्टिवेंटल विर्णाण आंद कॉन्विवेंटक या. जि. गांच्या नारावणील सोतीडी सेतापर येत्रे तर - नीरपॉक्डर कार्यालय, डाय्यवा नीर्ट्साकृत विन्दुप्रातिक किंदा क. ७५, संस्टा १५, विर्वाही बेलाव्यु, नवी दुर्ध्त का सित्रक वोक्सपित अटाले ०१६.३१ थी. कू. पटर्ड थेत्र (टार ची कू किंटर भव), सिंटर टॉक मेरिक्सेंट या.चि., २४ व्य बना, ची त्विंग, व्यक्सिय क. ७०१.	ष्ठः १६.९८ जाख	5, 3.00 AU
विक्रमत क. ३: श्रीम. लिपमाई पातु वांच्या क्ये असलेला प्लीट क. १९११, जेक स्टीड सीम्बम्स जि., प्लीट क. १९६० सी, वेज मेम, नहीट क. १९४८, मारूट मेरी सेड, कंड स्टेंड, कॉझ, (प्रतिम), कुवर्ट २०१० पर वीजवादित विल्ट का स्टेंग २८१४ नी.इ.	क. २११.४१ सामा	क. २१.१५ लमझ

धनामत रक्कम २८.०७.२०२१ रोजी किंखा पूर्वी सांच. ५.०० पर्वत जमा करणे आवश्यक आहे सदर मिळकती वर तेथे कोणताही बोजा बँकेला माहीत नाही.

सदर मिळकतीचे निरीक्षण २०.०७.२०२१ रोजी प्राधिकृत अधिकाऱ्यांसह आगाऊ नियुक्तीसह निरीक्षण करता येईल

राखीव किंमतीच्या १०% इअर रक्कम २८.०७.२०२१ रोजी किंव। पूर्वी साथं. ५.०० पर्यंत प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बॅंक, एआरएम-। शाखा, मुंबई बांच्या नावे डिमांड ड्राफ्टच्या मार्गे जामा करावी. किंवा कॅनरा चैक एआरएम शाखा, मुंबई खाते क. १३८९२९६०००००२ आयएफएससी कोड : सीएनआरबी०००१३८९ च्या खात्वात आरटीजीएस/एनईएफटी/फंड ट्रान्सफरमार्फत जमा करायी.

विक्रीच्या तपत्रिलवार अटी आणि शतीं करिता कृपया कॅनरा बॅंकेची वेवसाईट (www.canarabank.com) मच्चे दिलेल्या सिंक ''ई-सिलाव'' या संदर्भ च्याया किंवा कोणल्याई कामकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेत औ. मनोज एस. आर. प्राधिकृत अधिकारी, कॅनए बॅकेची एआरएम-। जाता, दर, ज. ०२२-२२०६५४२५, ३०, ३८, ९७८७२४२७८२, एस.के. चौधरी-८१६९८४५६१८ यांना संपर्क कराता.

दिनांक: ०३.०७.२०२१ मही/-ठिकाणः मंबई प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बॅक

#### मे. एसपीएस मरिन प्रा.लि..

सी-४०१, सिटी टॉवर्स, प्लॉट क्र. ५५, सेक्टर १५, सिबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४.

श्री. प्रफुल्ला रजंन, फ्लॅट क्र. ए-५०३, अरेंजा टॉवर्स सीएचएस लि., प्लॉट क्र. ४९,५० आणि ५१, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नबी मुंबई-४००६१४.

श्री. हेमंत रामचंद्र धानू, ४०२/वी, जॉली भवन, १६वा क्रॉस रोड, खार आणि आवेंडकर रोड, मंबई-

श्रीम. हिराबाई धानू, ४०२/बी, जॉली भवन, १६वा क्रॉस रोड, खार आणि आवेंडकर रोड, मुंबई-४०००५२,

मे. ओशियन कॉन्टिनेंटल शिर्पिंग आणि लॉजिस्टीक प्रा.लि., सी-४०१, सिटी टॉवर्स, प्लॉट क्र.५५ सेक्टर १५, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४.

जी.एच. क्र. १९८७, इंडियन ऑईल पेट्रोल पंप जवळ, गाव शेलार, भिवंडी, जि ठाणे- ४२१३०१, महाराष्ट्र किंवा तत्सम आणि सीमाबद्धः पूर्वेला किंवा त्यादिशेने: आतील रस्ता आणि कंपाऊंड वॉल . श्चिमेला किंवा त्यादिशेने: इमारत क्र. सी

उत्तरेला किंव। त्यादिशेने: आतील रस्ता आणि इमारत क्र. बी दक्षिणेला किंवा त्यादिशेने: कंपाऊंड वॉल

श्री. शंकेरलाल वजरंगलाल मुंधा आणि सी. कोशल्या शंकेरलाल मुंधा

- बैकेला तमच्या थकबाकी रकमेची परतफेड करण्यात तम्ही कसर केल्याने आम्हाला रिझर्व्ह बैंक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार/निर्देशांप्रमाणे ३१.०१.२०१९ पासून तुमच्या खात्याचे वर्गीकरण नॉन-परफॉमिंग ऑसेट असे करणे भाग पडले.
- ४. आम्ही तुम्हाला कळविले आहे की, बँकेला थकीत रकमेच्या परताव्याकरीता आम्ही सतत मागणी/विनंती करनही, मुख्य कर्जदारांनी सर रक्तम देय केलेली नाही, तुम्ही हमीदार म्हणून सदर थकबाकी देय करण्यास जवाबदार आहात.
- वरील कारणांमळे बादारे आम्ही तम्हाला वरील ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये सचना जारी करून हवा सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत ३०.०६.२०२१ रोजीस रु. ८४,२२,२०३.४० त्यावरील प्रदानापर्यंत २१.०१.२०१९ पासन मासिक आधारे चक्रवाड पद्धतीने द. सा. १३.१०% दराने त्यावरील पुढील व्याज व बँकेला आलेला सर्व खर्च, आकार व परिवयय यासह एकचित रक्कम अटा करून तमचे सर्व दायित्व निभावण्यास सांगत आहोत. कसूर केल्यास कृपया ध्यानात ठेवावे की, आम्ही वर वर्णन केलेल्या तारण मत्तांविरुद्ध सिक्यरिटायझेशन अँण्ड रिकन्स्टक्शन आँफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ अन्यवे बँकेला प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करू व त्याच्या खर्च आणि परिणामांची जोखीम सर्वस्वी तमची असेल.
- आम्ही जेव्हा उपरोक्त कालावधीत परतफेड आणि तारण मत्तांचे विमोचन होईपर्यंत प्रयोज्य दराने व्याज, बँकेला आलेले सर्व खर्च, आकार आणि परिव्यय यासह एकत्रितरित्या बँकेच्या संपूर्ण थकबाकीचे प्रदान करून तमचे दायित्व निभावण्यास तुम्हाला सांगत आहोत, कृपया महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवावी की, सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) प्रमाणे, तारण मत्तांचे विमोचन करण्याचा अधिकार, तुम्हाला केवळ, तारण मत्तांचे भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करण्यासाठी खावगी कराराने किंवा जनतेकडन दरपत्रके किंवा निविदा मागवन किंवा जाहीर लिलावासाठीची सूचना प्रकाशित होण्याच्या तारखेपर्यंतच उपलच्ध असेल.
- वर वर्णन केलेल्या अधिकारांचा वापर करून रोकड झालेल्या रकमेतन प्रथम आम्हाला आलेला सर्व खर्च, आकार व परिवय आणि/किंवा त्याच्याशी निगडित कोणताही खर्च भागवला जाईल आणि नंतर वर वर्णन केल्याप्रमाणे ह्या सूचनेच्या तारखेपासून वसुलीच्या तारखेपर्यंत संविदात्मक दराने व्याजासह बैंकेची येणे थकनाकी भागवण्यात वेईल आणि बँकेची संपूर्ण येणे (कर्जदार किंवा जामीनदार म्हणून बँकेला तुमच्याकडून वेणे असलेल्या अन्य कोणत्याही धकवाकीसह) रक्कम वसूल केल्यानंतर कोणतीही रक्कम शिल्लक राहिल्यास तम्हाला प्रदान केली जाईल.
- तारण मत्तांविरुध्द सदर अधिकार वापरून रोकड केलेल्या रकमेतून सदर थकबाकी संपूर्ण न भरल्यास, आम्ही तुमच्याकडून सर्व खर्च, इ. सह उर्वरित रक्कम वसूल करण्याकरिता तुमच्या अन्य मत्ता व तुमच्याविरुध्द कर्ज वसुली न्यायाधिकरण/न्यायालयासमोर कारवाई करण्याचे आमचे अधिकार राखून ठेवत आहोत.
- ९. कपया ध्यानात टेवावे की, उपरोक्त ॲक्टच्या पोट-कलम (१३) नुसार, ह्या सूचनेच्या प्राप्तीपश्चात, तुम्हाला विक्री, भाडेपट्टा, परवाना, बक्षीस, गहाण किंवा अन्य प्रकारे वरील सदर तारण मत्ता हस्तांतर किंवा भार निर्माण करण्यापाखन मज्जाव करण्यात थेत आहे
- १०.ही सूचना जारी करण्यासाठी आणि उपरोक्त कलम १३ अंतर्गत अधिकारांचा वापर करण्याकरिता निम्नस्वाक्षरीकार बँकेचे रितसर प्राधिकृत अधिकारी आहेत.
- ११. पूर्वीची ०१.०२.२०१९ दिनांकीत सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टूक्शन ऑफ फायनान्त्रिअल ॲसेट आणि एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना रद्द करण्यात आली.
- १२.हे सांगणे जरूरी नाही की, बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही अधिकार किंवा उपायांना बाधा न आणता ही सूचना तुम्हाला दिली आहे.

ठिकाण

दिनांकः

× 3	आपला विश्वास
	नाव : अवनेंद्र कुमार सिंग
: मुंबई	पदः मुख्य व्यवस्थापव
३०.०६.२०२१	प्राधिकृत अधिकार

आ. हेमंत रामचंद्र धानू, ४०२/वी, जॉली भवन, १६वा क्रॉस रोड, खार आणि आवेंडकर रोड, मुंबई-

**औम. हिरावाई धानू,** ४०२/बी, जॉली भवन, १६वा क्रॉस रोड, खार लाणि आवेंडकर रोड, मुंबई-800047. मे. ओशियन कॉन्टिनेंटल शिपिंग आणि लॉजिस्टीक प्रा.लि., सी-४०१, सिटी टॉर्स्स, प्लॉट क्र.५५

सेक्टर १५, सीबीडी बेलापुर, नवी मुंबई-४००६१४.

#### MODISON METALS LIMITED

कॉर्पोरेट आगडेन्टिटी नंबर (सीआयएन) : एल५१९००एमएच१९८३पीएलमी०२९७८३ रलाः ३३, गरिमन भवन, २२७ गरिमन पॉईट, मुंबई–४०० ०२१, द्ः । ०२२–२२०२६४३७, 前面 shareholder@modison.com, 神明枕 www.modison.com

### वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देव्यात येते की, मोदीसन मेटल्स लिमिटेड (''कंपनी'') ज्या सभासदांची ३८ जी वार्षिक र्वसाचारण सभा (''एनीएम'') मंगळवार, ०३ ऑगस्ट, २०२१ रोजी स. ११.३० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा अटर ऑडिओ-लिज्यअल मिन्स (जीसी/ओएकरीएम) मार्फत ३८ व्या एडीएम निमंत्रणाच्या सचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी होईल.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरहुदी सहावाचला निगम व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्य ५ मे, २०२० दिवांकित जनरल सर्क्तूलर क्र. २०/२०२० सहधाचता ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ दिनांकित अनुक्रमे सर्क्वतर क्र. १४/२०२०, १७/२०२० आणि ०२/२०२१ आणि सिक्युरिटीज औड एक्सचेंज कोर्ड ऑफ इंडिया (सेंबी) ने जारी केलेल्या १२ में, २०२० दिनॉकित सर्क्युलर क्र. सेमी/एसओ/सीएफडी/सीएमडी१/ सीआमआर/पी/२०२०/७९ आणि १५ जानेवारी, २०२१ दिनांकित सर्क्सनर क्र. सेवी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआवआर/ पी/२०२१/११ (एकजिन उद्धेख 'सर्क्युलर्स'') च्या अनुवालनात कंपनी/डिवॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे ज्यांचे इंभेल आपडीव नोंदवले आहेत त्या सर्व संभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमागून सूचना आणि आ.च. २०२०-२१ साठी कंपनीचा वार्विक आहवाल पारवला आहे. मचना आणि वार्षिक आवाल कंपनीची वेबसाईट www.modison.com प्रटॉक एनसर्चेबेसच्या वेबसाईटस् www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि नॅशनल सिंग्युप्रिटीज डिपॉझिटरी लिमिटेडची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध आहे. वार्षिक लासह सूचना पाठवणे शुक्रवार, ०९ जुलै, २०२१ रोजी पूर्ण झाले.

 कंपनी अधिनियम, २०१३ ("अधिनियम") चे कलम ९१ सहचाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) निषम, २०१४ ला नियम १० आगेंगे सेनी (लिस्टींग ऑक्लिंगेशन्स औड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) भ्युलेहन्म, २०१५ च्या रेखुलेशन ४२ ला अनुसकन आगामी एवीएम च्या कारणास्तव कंपनीच्या समासदांच नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्ताके बुधवार, २८ जुलै, २०२१ पासून मंगळवार, ०३ ऑगस्ट, २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहनील.

. अधिनियमाचे कलम १०८ सह वाचता कंपन्वांचे (लावस्थापन आणि प्रशाहन) निषम, २०१४ चा निषम २ आणि सुधारित सेवी (लिस्टींग ऑक्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्लयरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ ला अनुसरुन कंपनी तिच्या संभासदांना एत्रीएम मध्ये करावयाच्या कामकावाच्या बार्मीवर इलेक्ट्रॉनिक ध्यमातून मत देण्याचे त्यांचे अधिकार नापरण्याची सुनिधा पुरवत आहे. मंगळनार, २७ जुलै, २०२१ ह्या कट-ऑफ डेट रोजीम जे समासद आहेत ते (प्रत्यक्ष आणि इलेक्ट्रॉनिक स्वरुपात अशा दोन्ही प्रकारे शेअर्स धारण करणारे) एवीएम नच्चे संमत कराववाच्छा प्रस्तावित उरावावर त्यांचे मत देण्यासाठी सुविधा वापक जकतात. रिमोट ई-जोटेंग/एजीएम मध्ये ई-व्होटोंग साठी तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे रिमोट ई-ज्होटींग कालावधीची सुफवात शुक्रवार, ३० जुलै, २०२१ रोजी (स. ९.०० वा.) होईल आणि सोमवार, २ ऑगस्ट, २०२१ रोजी (सं. ५.०० चा.) संपेल, त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल कडन ऍमोट ई-व्होटींग मॉडपुल निष्क्रिय केलं वाईल. ज्या समासदांनी एवीएमच्वा आधी ठरावांवर रिमोट ई-व्होटींगने त्वांची मते दिलेली असतील ते व्हीसी/ओएव्हीएम मार्फट एवीएममच्चे हवर/सहमागी होऊ शकतात, परंतु पुन्हा अल्ला अग्रवांक, त्यांची मते देण्यास ते इक्क्कार नसतील, कोणल्याणी व्यक्ती ज्यांनी एजीएवची सचना पाठयल्यातंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासद झाली असेल ती evoling@nsdl.co.in वर एक विवंती गठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू तकते. तथापि, जर अशी व्वक्ती रिमोट ई-व्होटींग साठी एनएसडीएलकडे आधीच नोंदणीकत असेल तर ती व्यक्ती मते देग्वासाठी त्यांचा सध्याचा यजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकते.

 गिमोट ई-व्होटींगशी संबंधित पुढील तपशिलांसाठी कृपना एजीएमची सूचना पाहा. कोणत्याही चौकझीसाठ त्मरी www.evoling.nsdl.com च्या डाजनलोड मेक्शनमच्ये उपलब्ध माणधारकांसाठी फ्रिकेटली आस्क केटचन्स (एफएक्युज) आणि मागधारकांसाठी ई-ज्सोटींग यजर मॅन्युअल पाह शकता किंवा टोल क्री क्रमांक १८०० १०२० ९९०/१८०० २२४ ४३० वर कॉल करू शकता किंवा evoting@nsdl.co.in वर श्रीयती सरित। मोते बांना एक बिनंती पाठबू शकता. एनएसडीएल आणि सीडीएसएल ह्या डिपॉझिटरी मार्फत लॉगीन संबंधी कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी डिमेंट स्वरुपात रोखे धारण करणाऱ्या वैधक्तिक भागधारकांसाठी हेल्पडेस्क

लॉगॉन टाईप	हेल्पहेस्क तपत्रील	
एनएसडीएलकडे धारण केलेले रोखे	avoting@inscl.co.in वर एक विनंती पाठवून किंवा टोल फ्री क्र. : १८०० १०२० १९० व १८०० २२ ४४३० था कॉल करून एनएसडीएल हेल्पदेस्कर्मा कपदा संपर्क साथा.	
इडिपिसरलकडे धारण केलेले रोख	nopdesk.avating@cdsiindia.com वर एक विनेती पाठवून किंवा ०२२ २३० ५८७३८ किंवा ०२२-२३०५८५४२-४३ का कॉल करून सीडीएसएल हेन्प्रडेस्करी कुफ्या सनर्क साधा.	
तिकाणः मुंबई दिनांकः १०.०७.२०२१	मोदीसन मेटल्स लिमिटेड साठी सही/ – मनिका अरोश (कंपनी संक्रेटरी)	

shares and interest of the deceased member in the capital/ property of the society i.e. Fiat No. C/103 within a period of 15 days from the publication of this notice. with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within a period prescribed above. the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in the such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objections, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the

> Sd/-(Adv. Satnatn Singh Rasgotra) Advocate High Court Cors. add : 3. Indradhanu Palace CHS Ltd., Jogila Market, Uthalsar, Thane (W) Cont. No. 9820367940

Secretary of the society from the

date of publication of the notice till

the date of expir of its period.

HINDALCO INDUSTRIES LIMITED

दिनांक १० जुलै, २०२१.

सही/-

सौ. छाया के. विरानी

वकील आणि सॉलिसिटर

Regd. Office: "Ahura Centre, 1" Floor, B wing, Mahakali Caves Road, Andhen (East), Mumbai-400 093. Tei No. 6931 7000 ) Fax No. 6991 7001 Emsil: hiinvestorsgaudyashin.com (G NN No.: L27020MH1958PLC011238 Website: www.hindaico.com & www.adityabita.com

#### COMPANY NOTICE

NOTICE is hereby given that for the purpose of Interest payment on the following Series of Secured Redeemable Non-Convertible Debentures, the Company has fixed July 23, 2021 (Friday) as Record Date.

Series	Payment Date	ISIN No
9.60% Series 2012 - III	0% Series 2012 - III 2** August, 2021 IN	
The Company will pay the Int of issue of debenture.		said Series as per the terms er of the Board of Directors indalco Industries Limited
Place : Mumbai		Sd/- ANIL MALIK